

08th September, 2021

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Script Code: 513269

To,
**National Stock Exchange of India
Limited**
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
Script Codes: MANINDS

Sub: Newspaper advertisement for Notice of Annual General Meeting, Book Closure and E-voting

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi) giving notice of the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Wednesday, September 29, 2021 including details of Book closure and E-voting facility in respect of the aforesaid AGM.

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,

For **Man Industries (India) Limited**



Jatin Shah
Company Secretary

Encl: As above

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.



PREVEST DENPRO LIMITED

CIN: U85199JK1999PLC001969

Our Company was incorporated as "Prevest Denpro Limited" on May 05, 1999 vide Registration no. 001969 (CIN: U85199JK1999PLC001969) under the provisions of the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Jammu & Kashmir. For further details please refer to chapter titled "History and Corporate Structure" beginning on page 120 of this Red Herring Prospectus dated September 06, 2021 and filed with ROC.

Registered Office: EPIP, Kartholi, Bari Brahmna, Samba 181133, Jammu & Kashmir, India. **Contact Person:** Ms. Komal Mehra, Company Secretary & Compliance Officer
Tel No.: 1923-222774; **E-mail:** info@prevestdenpro.com; **Website:** www.prevestdenpro.com

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. ATUL MODI AND MRS. NAMRATA MODI

THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFER OF UPTO 31,68,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF Rs. 10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF PREVEST DENPRO LIMITED ("OUR COMPANY" OR "PDL" OR "THE ISSUER") AT AN ISSUE PRICE OF Rs. [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO Rs. [●] LAKHS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH 1,60,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF Rs. 10 EACH, AT AN ISSUE PRICE OF Rs. [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING Rs. [●] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 30,08,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF Rs. 10 EACH, AT AN ISSUE PRICE OF Rs. [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UPTO Rs. [●] LAKHS IS HEREIN REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE 26.39% AND 25.06% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

- **QIB Portion:** Not More than 50.00% of the Net Issue
- **Retail Individual Bidders Portion:** Not Less than 35.00% of the Net Issue
- **Non-Institutional Bidders Portion:** Not Less than 15.00% of the Net Issue

Price Band: Rs. 82 to Rs. 84 per Equity Share of Face Value Rs. 10/- each.

The Floor Price is 8.2 times of the Face Value and the Cap Price is 8.4 times of the Face Value of the Equity Shares.

Bids can be made for a minimum of 1600 Equity Shares and in multiples of 1600 Equity Shares thereafter.

ASBA*	Simple, Safe, Smart way of Application- Make use of it!!!	*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For details, check section on ASBA below.	Mandatory in Public Issues from January 01, 2016. No cheque will be accepted
--------------	--	---	---



UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders (RIB)**

Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. UPI-Now available in ASBA for RIBs applying through Registered Brokers, DPs & RTAs. RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account.

Investors have to apply through the ASBA process. *ASBA has to be availed by all the investors except anchor investor. UPI may be availed by Retail Individual Bidders. For details on the ASBA and the UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 230 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI"), the Stock Exchanges and in the General Information Document.

*ASBA forms can be downloaded from the website of BSE Limited ("BSE")

**List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. ICICI Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Issue, in accordance with the requirements of the SEBI circular dated November 1, 2018, as amended. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number-18001201740 and Mail id- ipo.upi@npci.org.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link www.sebi.gov.in. For issue related grievance investors may contact: Hem Securities Limited- Mr. Anil Bhargava (+91 22-4906000) (redressal@hemsecurities.com).

Risks to Investors:

- The Merchant Banker associated with the Issue has handled 13 public issues in the past three years out of which 3 Issues closed below the Issue Price on Listing date
- Average cost of acquisition of Equity Shares held by the Promoters. Mr. Atul Modi and Mrs. Namrata Modi is Rs. 0.32 per share and Rs. 0.33 per share respectively and the Issue Price at the upper end of the Price Band is Rs. 84 per Equity Share.
- The Price/Earnings ratio based on Diluted EPS for Fiscal 2021 for the company at the upper end of the Price Band is 9.98 as compared to the average Industry Peer Group PE ratio of 173.67
- Weighted Average Return on Net worth for Fiscals 2021, 2020 and 2019 is 32.11%

BASIS FOR ISSUE PRICE

The Issue Price will be determined by our Company in consultation with the Book Running Lead Managers on the basis of the assessment of market demand for the Equity Shares through the Book Building Process and on the basis of quantitative and Equity Qualitative factors as described below. The face value of the Equity Shares is Rs. 10 each and the Issue Price is 8.2 times the face value at the lower end of the Price Band and 8.4 times the face value at the higher end of the Price Band. Investors should also refer to "Our Business", "Risk Factors", "Financial Information of the Company" and "Management's Discussion and Analysis of Financial Condition and Results of Operations" beginning on pages 104, 26, 143 and 175, respectively of the Red Herring Prospectus, to have an informed view before making an investment decision.

QUALITATIVE FACTORS

Some of the qualitative factors which form the basis for computing the Issue Price are:

- > Wide sales and distribution network
- > Comprehensive product portfolio
- > Experienced Promoters with strong management team having domain knowledge
- > Proven track record of robust financial performance
- > Collaboration with reputed dental universities and institutions

For further details, see "Our Business - Our Business Strength" on page 104 of the Red Herring Prospectus.

QUANTITATIVE FACTORS

The information presented below relating to our Company has been derived from the Restated Financial Statements of our Company. For further details, see "Financial Information of the Company" beginning on page 143 of the Red Herring Prospectus.

Some of the quantitative factors which may form the basis for calculating the Issue Price are as follows:

1. Basic & Diluted Earnings per Share (EPS) (Face value of ₹10 each):

As per the Restated Financial Statements:

Sr. No.	Financial Years	Basic & Diluted EPS(₹)	Weights
1.	FY 2018-19	3.39	1
2.	FY 2019-20	5.67	2
3.	FY 2020-21	8.42	3
	Weighted Average	6.67	6

Notes: (i) The figures disclosed above are based on the Restated Financial Statements of the Company. (ii) The face value of each Equity Share is Rs. 10.00. (iii) Earnings per Share has been calculated in accordance with Accounting Standard 20 - "Earnings per Share" issued by the ICAI (iv) The above statement should be read with Significant Accounting Policies and the Notes to the Restated Financial Statements as appearing in Annexure IV. (v) Basic and Diluted Earnings per Share = Net Profit/(Loss) after tax, as restated attributable to equity shareholders / Weighted average number of equity shares outstanding during the year/ period

BID / ISSUE PROGRAM

BID/ISSUE OPENS ON⁽¹⁾: WEDNESDAY, SEPTEMBER 15, 2021

BID/ISSUE CLOSES ON: FRIDAY, SEPTEMBER 17, 2021

(1) Our Company in consultation with the BRLM may consider participation by Anchor Investors. The Anchor Investor Bidding Date shall be one Working Day prior to the Bid/Issue Opening Date in accordance with the SEBI ICDR Regulations

In case of any revisions in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the website of the Book Running Lead Managers and the terminals of the Syndicate Members and by intimation to SCSBs, the Sponsor Bank, Registered Brokers, Collecting Depository Participants and Registrar and Share Transfer Agents.

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis. One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, not less than 15% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Issue shall be available for allocation to RIBs in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective bank account (including UPI ID for RIBs using UPI Mechanism), in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or the Sponsor Bank, as applicable. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 210 of the Red Herring Prospectus.

Bidders / Applicants should note that on the basis of PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidders/Applicants may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Bidders/Applicants as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to an Issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants' sole risk. Bidders/Applicants should ensure that PAN, DP ID and the Client ID are correctly filled in the Bid cum Application Form. The PAN, DP ID and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the PAN, DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active.

CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Corporate Structure" on page 120 of the Red Herring Prospectus and Clause III (A) of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 274 of the Red Herring Prospectus.

LIABILITY OF MEMBERS AS PER MOA: The Liability of the members of the Company is Limited.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The Authorised share capital of the Company is ₹ 12,50,00,000 divided into 1,25,00,000 Equity Shares of ₹ 10 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the Issue is ₹ 8,83,50,000 divided into 88,35,000 Equity Shares of ₹ 10 each. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on page 60 of the Red Herring Prospectus.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: Mr. Om Prakash Modi - 10 Equity Shares, Mrs. Vimala Modi - 10 Equity Shares, Mr. Atul Modi - 10 Equity Shares, Mrs. Namrata Modi - 10 Equity Shares, Mr. Anil K. Modi - 10 Equity Shares, Mrs. Shashi Modi - 10 Equity Shares, Mr. Virender Mattoo - 10 Equity Shares, aggregating to 70 Equity Shares of ₹ 10/- each. Details of the main objects of the Company as contained in the Memorandum of Association, see "History and Corporate Structure" on page 120 of the Red Herring Prospectus. For details of the share capital and capital structure of the Company see "Capital Structure" on page 60 of the Red Herring Prospectus.

LISTING: The Equity Shares issued through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the BSE SME Platform. Our Company has received an 'in-principle' approval from the BSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated September 06, 2021. For the purposes of the Issue, the Designated Stock Exchange shall be BSE Limited. A signed copy of the Red Herring Prospectus has been delivered for registration to the ROC on September 06, 2021 and Prospectus shall be delivered for filing to the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus up to the Bid/ Issue Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 274 of the Red Herring Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI): Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Draft Red Herring Prospectus and Red Herring Prospectus has been filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on page 191 of the Red Herring Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF BSE SME (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited ("BSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE.

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issue and this Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 26 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 Hem Securities Ltd. HEM SECURITIES LIMITED 904, A Wing, Naman Midtown, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai-400 013, India. Tel.: (022) 4906 0000 Email: lb@hemsecurities.com Investor Grievance Email: redressal@hemsecurities.com Contact Person: Anil Bhargava Website: www.hemsecurities.com SEBI Reg.No.: INM00010981	 Bigshare Services Pvt. Ltd. BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Address: - 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai - 400059 Tel No.: +91-022-62638200 Fax No.: +91-022-62638299 Email: ipo@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Ashish Bhope SEBI Regn. No. MB/INR000001385	 PREVEST DENPRO LIMITED Ms. Komal Mehra EPIP, Kartholi, Bari Brahmna, Samba 181133, Jammu & Kashmir, India Tel No.: 1923-222774; E-mail - info@prevestdenpro.com Website: www.prevestdenpro.com Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc.

AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying in the Issue. Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.prevestdenpro.com, the website of the BRLMs to the Issue at www.hemsecurities.com, the website of BSE i.e. www.bseindia.com, respectively.

AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company: Prevest Denpro Limited, Telephone: +91 22-49060000 and the Syndicate Members: Hem Filebase Private Limited Telephone: +91 22-49060000 and at the selected locations of the Sub-Syndicate Members, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Issue. Bid-cum-application forms will also be available on the websites of BSE SME and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of the stock exchanges and SEBI.

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: ICICI Bank Limited.

UPI: Retail Individual Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

Place: Samba, J & K
 Date: September 07, 2021

Disclaimer: Prevest Denpro Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Jammu (&K) on September 06, 2021 and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the website of BSE SME at www.bsesme.com and is available on the websites of the BRLMs at www.hemsecurities.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 26 of the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

On behalf of Board of Directors
 For Prevest Denpro Limited
 S/-
Mr. Atul Modi
 Chairman & Managing Director
DIN: 00788272

EASTERN SYNPACKS LIMITED

Reg. Office Via: - Telco Works Post Office
 (Near JEMCO), Jojobera, Jamshedpur - 831004
 CIN: U25202JH1992PLC004880

NOTICE

Notice is hereby given pursuant to section 103(2) of the Companies Act, 2013, that the adjourned meeting of the members of M/s. Eastern Synpacks Limited originally scheduled to be held on Monday 6th September, 2021 at 11.30 A.M. and adjourned due to lack of quorum will now be held on Monday 13th September, 2021 at 11.30 A.M. at company's Registered office at Jojobera, Jamshedpur - 831004.

For Eastern Synpacks Ltd.
 S/d.
Jamshedpur
06.09.2021
R. N. Sharma Chairman

BLACK ROSE INDUSTRIES LIMITED

CIN: L17120MH1990PLC054828
 Regd. Office: 145/A, Mital Tower, Nariman Point, Mumbai - 400 021
 Tel: +91 22 4333 7200 | Fax: +91 22 2287 3022
 E-mail: investor@blackrosechemicals.com | Website: www.blackrosechemicals.com
NOTICE REGARDING 31ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

1. Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on **Wednesday, 29th September, 2021 at 11:30 a.m. IST**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as 'relevant circulars'), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

2. In compliance with the relevant circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2020-21 have been sent on September 7, 2021 to the members of the company whose e-mail address are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.blackrosechemicals.com and on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company.

3. **Instruction for remote e-voting and e-voting during AGM:** The company is providing remote e-voting facility for voting electronically on all the resolutions set forth in the Notice convening Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. The company has engaged the services of NSDL to provide e-voting facility to the members.

The e-voting facility will commence on Sunday, September 26, 2021 at 9:00 a.m. and ends on Tuesday, September 28, 2021 at 5:00 p.m. Please note that remote e-voting will be allowed by members after Tuesday, September 28, 2021 at 5:00 p.m. and will be disabled by NSDL. A member may participate in the AGM even after exercising his rights to vote through electronic voting but shall not be entitled to cast his vote again at the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 22, 2021 may obtain the login ID and password as per the instructions provided in Notice of AGM for voting. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the User ID and password can be used for casting their vote. The manner of remote e-voting and voting by AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.blackrosechemicals.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

For grievances related to voting, members can write to the undersigned, the Company Secretary and Compliance Officer at investor@blackrosechemicals.com and at the contact details given above.

For **Black Rose Industries Limited**
Nevil Avtani
 Date: September 7, 2021
 Place: Mumbai
 Company Secretary and Compliance Officer



the line pipe people

Registered Office : Man House, 101, S.V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (West), Mumbai - 400 056. | Website : www.mangroup.com; | E-mail : investor.relations@manindia.org | CIN No.: L99999MH1988PLC047408
 Tel. No.: 022 6647 7500, Fax No.: 022 6647 7600

NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Wednesday, 29th Day of September, 2021 at 3:00 P.M. (IST)** through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the ordinary and special business as set out in the Notice of AGM.

In view of the continuing global COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 (collectively, "MCA Circulars"), Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 15, 2021 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively, "SEBI Circulars") read with the relevant provisions of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), have allowed companies to conduct the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, the 33rd AGM of the Company is being held through VC/OAVM.

Further, electronic copies of the Annual Report for the Financial Year 2020-21 of the Company which comprises of Notice for calling 33rd AGM, Directors' Report, Audited Standalone Financial Statements, Audited Consolidated Financial Statements, Auditor's Report thereon for the financial year ended 31st March, 2021 have been sent on Monday, September 6, 2021 to all the members whose e-mail ids are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s)/Depositories. The Notice of the AGM, Annual Report and Public Notice are also available on the Company's website i.e. www.mangroup.com, website of the e-voting Agency i.e. https://instavote.linkintime.co.in and the websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility and view the webcast of the same provided by LIPL at https://instameet.linkintime.co.in. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under section 103 of the Companies Act 2013.

Members holding shares either in physical form or dematerialised form as on September 22, 2021 (cut-off date), may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote electronic voting system (remote e-voting) provided by Linkintime India Private Limited ("LIPL") from a place other than the venue of AGM (remote e-voting). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM. For further details in connection with e-voting, members may also visit the website instavote.linkintime.co.in.

The members are requested to note that:

- The remote e-voting shall commence on Saturday, September 25, 2021, (9:00 a.m. IST);
- The remote e-voting shall end on Tuesday, September 28, 2021 (5:00 p.m. IST) and remote e-voting shall not be allowed thereafter.
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting during AGM will be Wednesday, September 22, 2021;
- Any person who acquires the shares of the Company and becomes a member after the Notice of AGM has been sent electronically and holds shares as on the cut-off date i.e. September 22, 2021, may refer the notice of AGM posted on the website of the Company www.mangroup.com or the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in> under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on Tel. 022 - 4918 6000 for detailed procedure with regard to remote e-voting/e-voting during AGM.
- Members attending the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to cast their vote during the AGM by e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.
- Only those persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 22, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through e-voting during the AGM.
- Subject to receipt of the requisite number of votes, the resolutions shall be deemed to be passed on the date of the Annual General Meeting i.e. Wednesday, September 29, 2021.
- The Board of Directors of the Company has appointed 'J. Suthar & Associates' as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. Members are requested to carefully read the instructions printed in the AGM notice for remote e-voting/e-voting during AGM.
- In case shareholders' members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in> under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on Tel. 022 - 4918 6000. In case shareholders' members have any queries regarding login or e-voting during AGM, they may send an e-mail to [instameet@link](mailto:instameet@linkintime.co.in)



‘कुटासा इको टुरिझम’च्या प्रस्तावाला गती द्या - वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) : अकोला जिल्हातील कुटासा येथे इको टुरिझम विकसित करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ गती द्यावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. आमदार अमोल मिटकरी यांनी ‘कुटासा इको टुरिझम’ होण्याबाबत आग्रह धरला आहे. मंत्रालयात श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगाने झालेल्या बैठकीस मिटकरी यांच्यासह वनविभागाचे उपसचिव गजेंद्र नरवने उपस्थित होते. दूरस्थप्रणालीद्वारे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, यवतमाळचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता आदी उपस्थित होते.

कुटासा हे एक ऐतिहासिक ठिकाण असून पुरातन मिठागराच्या

विहिरी, ऐतिहासिक तलाव, जुने हेमाडपंती मंदीर आहे. यांचा विकास झाल्यानंतर पर्यटनवृद्धी आणि तेथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, मिठागरांच्या विहीतून गाळ काढून पुनरुज्जीवन करणे, मंदिर विकास या कामांचा विस्तृत कार्य अहवाल लवकरात लवकर मंजूर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले. या परिसरात वृक्ष आच्छादन चांगले असून वनांच्या वाढत्या विस्तारामुळे वन्यजीव शेतात येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी वनक्षेत्राला काटेरी कुंपण तात्काळ करावे, अशी मागणी श्री. मिटकरी यांनी केली. त्यांनी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कुंपण करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्देश दिले.

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजित रक्कम रुपये
१.	पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.	₹ ३९,१६,२७९.००
२.	रोहा औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना, अग्निशमन केंद्र, कार्यालयीन इमारत परिसराची साफसफाई व दैनंदिन देखभाल एक वर्ष कालावधी करिता करणे.	₹ २२,७३,१०८.००
३.	पेण अलिबाग विभाग पाणीपुरवठा योजना.. अलिबाग येथील कार्यालयीन इमारतीच्या परिसरातील लॉनची देखभाल करणे व प्लॅन्टचे ट्रीमिंग करणे.	₹ ७,०२,८३०.००
४.	पेण अलिबाग विभाग पाणीपुरवठा योजना.. मे.आरसीएफ, थळ यांच्याकरिता टाकण्यात आलेल्या १३०० मि.मी. व्यासाच्या मृदू पोलादी जलवाहिनीची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे.	₹ ४२,४२,१४३.००
५.	विळे भागाड औद्योगिक क्षेत्र.. नवीन आरेखित केलेल्या सी-३६ लेआउटमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे.	₹ ३,०६,७५,६७५.००

उपरोक्त कामांकरिता निविदा प्रपत्र दिनांक ०८/०९/२०२१ ते दिनांक २२/०९/२०२१ पर्यंत महामंडळाच्या <http://www.midcindia.org> या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

इच्छुकानी वरील कामाबाबत दिनांक १३/०९/२०२१ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक १७/०९/२०२१ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF SEA GOLD INFRASTRUCTURE LIMITED (SEA GOLD AQUA FARMS LIMITED: NAME AS PER BSE LIMITED)
Registered Office – Plot No.270E/A, MCH No. 985, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad TG- 500033
Email – seagoldarca@gmail.com; Website: www.seagoldaqua.com
Corporate Identification Number: L70200TG1993PLC016389

PUBLIC ANNOUNCEMENT UNDER REGULATION 3 AND 4 READ WITH REGULATION 13, 14, 15(1) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 (“REGULATIONS”), AND AS AMENDED FROM TIME TO TIME
OPEN OFFER FOR ACQUISITION OF UPTO 16,24,543 (SIXTEEN LAKH TWENTY FOUR THOUSAND FIVE HUNDRED FORTY THREE) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE INR 10/- (RUPEES TEN ONLY) EACH (“EQUITY SHARES”) REPRESENTING 26.00% OF THE TOTAL ISSUED, OUTSTANDING AND FULLY PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, CARRYING VOTING RIGHTS OF SEA GOLD INFRASTRUCTURE LIMITED, A COMPANY REGISTERED UNDER THE COMPANIES ACT, 1956 AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT PLOT NO.270E/A, MCH NO. 985, ROAD NO. 10, JUBILEE HILLS, HYDERABAD, TG - 500033 (“TARGET COMPANY”) FROM THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY MR. SATNAM SINGH (ACQUIRER 1) (PAN: BROPS5260E), MS. HARJOT KAUR CHAWLA (ACQUIRER 2) (PAN: BCRCPS687D) AND MS. PARMINDER KAUR (ACQUIRER 3) (PAN: ACJKP8431C)
This Public Announcement (“PA” or “Public Announcement”) is being issued by Fast Track Finsec Private Limited, a Company registered under Companies Act, 1956 (“Fasttrack”, “Manager to the Offer”) for and on behalf of Acquirers to the Public Shareholders of the Target Company pursuant to and in Compliance with, amongst others, Regulations 3 and 4 of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto (“SEBI (SAST) Regulations, 2011”/“Regulations”).

1) **OFFER DETAILS:**
1.1 **Offer Size:** The Acquirers hereby makes this Open Offer (“Offer”) to all the public shareholders of the Target Company to acquire upto 16,24,543 (Sixteen Lakh Twenty Four Thousand Five Hundred Forty Three) fully paid up Equity Shares of face value of INR 10/- (Rupees Ten Only) each of the Target Company, as on the date of this Public Announcement, to open offer shares, subject to the terms and conditions mentioned in this Public Announcement (“PA”), Detailed Public Statement (“DPS”) and Letter of Offer (“LOF”) that are proposed to be issued in accordance with the Regulations.
1.2 **Offer Price/ Consideration:** The Offer Price of INR 10/- (Rupees Ten Only) per Equity Share (“Offer Price”) which is consider in accordance with Regulation 8 of the Regulations. Assuming full subscription in the Open Offer, the total consideration payable by the Acquirers will be INR 1,62,45,430 (Rupees One Crore Sixty Two Lakh Forty Five Thousand Four Hundred Thirty Only) (“Maximum Consideration”).
1.3 **Mode of Payment:** The Offer Price is payable in accordance with Regulation 9 of the Regulations.
1.4 **Type of Offer:** This is a Triggered Offer under Regulations 3(1) and 4 of the Regulations. This Open Offer is not conditional offer subject to any minimum level of acceptance in terms of Regulation 19 of the Regulation. This is not a competing offer in terms of Regulation 20 of the Regulations.
2) **TRANSACTION WHICH HAS TRIGGERED THE OPEN OFFER OBLIGATIONS (UNDERLYING TRANSACTION)**
2.1 Acquirer 1 has entered into a Share Purchase Agreement dated September 07, 2021 (“SPA”) with the current promoters of the Target Company (“Seller”) to acquire 30,96,910 (Thirty Lakh Ninety Six Thousand Nine Hundred Ten) Equity Shares at a price of INR 3.82/- (Rupees Three and Eighty Two Paise Only) in compliance with the provisions of the SEBI (SAST) Regulations.
2.2 Acquirer 2 and 3 in the capacity of Proprietor of M/s Hans Raj & Co. and M/s Prabh Dayal Sant Ram have entered into a Business Succession Agreement dated September 07, 2021 with the Target Company wherein it is agreed that the Acquirers will receive consideration (other than cash) by way of preferential allotment of Equity Shares of the Target Company against the fair market valuation of M/s Hans Raj & Co. and M/s Prabh Dayal Sant Ram.

Details of underlying transaction						
Type of Transaction	Mode of Transaction	Shares/ Voting rights acquired/ proposed to be acquired		Total Consideration for shares /Voting Rights acquired (INR)	Mode of payment	Regulation which has triggered
		Number	% vis a vis total equity / voting capital			
Direct Acquisition	Share Purchase Agreement	30,96,910 Equity Shares	49.56%	1,18,30,196	Cash	Regulation 3(1) and 4 of SEBI (SAST) Regulation
Direct Acquisition	Allotment under the proposed preferential Issue	8,00,001 Equity Shares	12.80%	80,00,010	Other than Cash	Regulation 3(1) and 4 of SEBI (SAST) Regulation

3) Details of the Acquirer(s) /PAC

Details	Acquirer 1	Acquirer 2	Acquirer 3	Total
Name of Acquirers	Satnam Singh	Harjot Kaur Chawla	Parminder Kaur	3
Address	2838, Gurdev Nagar, Ludhiana, Punjab – 141001	House No. 26, Nehru Nagar, Model Town, Ludhiana, Punjab – 141002	2838, Gurdev Nagar, Ludhiana, Punjab – 141001	
Name(s) of persons in control/promoters of Acquirers/PAC where Acquirers/PAC are companies	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
Name of the Group, if any, to which the Acquirer/PAC belongs to	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
Pre-Transaction shareholding	7,40,000	Nil	Nil	
• Number of equity shares in the Target Company	13.58%	Nil	Nil	
• % of total share capital	38,36,910	3,11,074	4,88,927	
Proposed shareholding After the acquisition of shares which triggered the Open Offer (No. of Equity Shares)	61.41%	4.98%	7.83%	74.22%
% of total share capital and total voting capital	To the extent of shareholding and management control	To the extent of shareholding and management control	To the extent of shareholding and management control	
Any other interest in the Target Company				

There is no Person Acting in Concert in relation to the present Open Offer within the meaning of 2(1)(q) of the Regulations.

4) Details of selling shareholders, if applicable

Name, PAN & Address	Part of promoter group (Yes/ No)	Details of shares/ voting rights held by the selling shareholders				
		Pre-Transaction		Post-Transaction		
		No. of shares	% vis a vis Total Share Capital	No. of shares	% vis a vis Total Share Capital	
Name: Radha Krishna Reddy Panati Address: M C H No 985, Plot No. 2705/A, Road No. 10, Jubilee Hills, Hyderabad, Andhra Pradesh – 500033	PAN: AEJPP6029F	Yes	5,73,000	9.17%	Nil	Nil
Name: Venkata Krishna Reddy Panati Address: M C H No 985, Plot No. 2705/A, Road No. 10, Jubilee Hills, Hyderabad, Andhra Pradesh – 500033	PAN: AGSP9991R	Yes	25,18,910	40.31%	Nil	Nil
Name: PVK and PRK Technologies Private Limited Address: Plot 2700E/A, MCH# 985, Road # 10, Jubilee Hills, Hyderabad TG - 500033	PAN: AAGCP2509N	Yes	2500	0.04%	Nil	Nil
Name: Anantha Power Projects Private Limited Address: 270E/A, (MCH985), Road No.10 Jubilee Hills, Hyderabad TG 500033	PAN: AAICA0963B	Yes	2500	0.04%	Nil	Nil

5) INFORMATION ABOUT THE COMPANY

Name	SEA GOLD INFRASTRUCTURE LIMITED (SEA GOLD AQUA FARMS LIMITED: NAME AS PER BSE LIMITED)
CIN	L70200TG1993PLC016389
Exchange where shares are Listed	BSE LIMITED

- Sea Gold Infrastructure Limited, is a Public Limited Company under the Companies Act, 1956. The Corporate Identification Number of the Company is L70200TG1993PLC016389.
- Presently, Registered Office of the Target Company is situated at – Plot No.270E/A, MCH No.985 Road No.10, Jubilee Hills, Hyderabad, TG - 500033
- As on the date of this PA, the Authorised Share Capital of the Company is INR 5,50,00,000/- (Rupees Five Crore Fifty Lakh Only) divided into 55,00,000 (Fifty Five Lakh) Equity Shares of INR 10/- (Rupees Ten Only) each and the Issued, Subscribed and Paid-up Capital of the Target Company is INR 5,44,82,400/- (Rupees Five Crore Forty Four Lakh Eighty Two Thousand Four Hundred Only) divided into 54,48,240 (Fifty Four Lakh Forty Eight Thousand Two Hundred Forty) Equity Shares of INR 10/- (Rupees Ten Only) each.
- Presently 54,48,240 (Fifty Four Lakh Forty Eight Thousand Two Hundred Forty) Equity Shares of the Target have been listed on platform of BSE Limited (“BSE”) with Scrip Code 530631.
- There are no partly paid up Equity Shares of the Target Company.
- Presently, the Board of Directors of the Target Company comprises of Mr. Syed Khaled Ahmed (DIN: 05347153), Ms. Vijayalakshmi Panati (DIN: 06635011), Mr. Sathabai Bathula (DIN: 0727786) & Mr. Srinivas Jakkani (DIN: 08116277) (Source: MCA website). As on the date of PA, none of the directors are representatives of the Acquirers.
- There are no outstanding convertible instruments such as warrants/FCRs/PCDs etc of the Target Company. (Source: Annual Report for the year ended March 31, 2021).
- OTHER TERMS OF THE OFFER**
The Detailed Public Statement pursuant to this Public Announcement and which carries all such other information of the offer including the detailed information on the offer price, detailed information on the Acquirers, detailed information on the Target Company, detailed references for the offer, statutory approvals for the offer, details of financial arrangement, other terms of the offer, conditions to the offer etc. shall be published in all editions of any one English national daily newspaper with wide circulation, any one Hindi national daily newspaper with wide circulation, any one local language newspaper where the registered office of the Target Company is situated and any one local language newspaper of the Stock Exchanges where the shares are listed and where the volume of trading is recorded as maximum during sixty trading days preceding the date of the Public Announcement. The Detailed Public Statement shall be published on or before Tuesday i.e. 14th September, 2021.
- The Acquirers undertake that they are aware of and shall comply with all obligations under the SEBI (SAST) Regulations, 2011.
- The Acquirers have adequate resources and have made firm financial arrangements for financing the acquisition of the Equity Shares under the Offer in terms of Regulation 25(1) of the SEBI (SAST) Regulations, 2011.

Issued by Manager to the Offer
Fasttrack Finsec
Category: Merchant Banker

FAST TRACK FINSEC PRIVATE LIMITED
CIN: U65191DL2010PTC200381
SEBI Reg. No: INM0000125001

B-502, Statesman House, 14B, Barakhamba Road, New Delhi-110001
Telephone: +91-11-43029809
Email: vikasverma@ftfinsec.com
Investor Grievance Email: investor@ftfinsec.com
Website: www.ftfinsec.com
Contact Person: Mr. Vikas Kumar Verma

On behalf of
Sd/-
Mr. Satnam Singh (Acquirer 1) (PAN: BROPS5260E)
Sd/-
Ms. Harjot Kaur Chawla (Acquirer 2) (PAN: BCRCPS687D)

Sd/-
Ms. Parminder Kaur (Acquirer 3) (PAN: ACJKP8431C)

Place: New Delhi,
Date: September 07, 2021

कोरोनाकाळात आरोग्य मंदिर उघडल्याबद्दल जनता आशिर्वाद देईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे, दि. ७ (चातऱ्हर) : कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहेत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिर देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिर उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. डॉ.बिबलतीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डॉ.बिबलती महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त डॉ.बिबलतीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कोपल पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी डॉ.बिबलती मधील कोपर उड्डणपूलाचे लोकार्पण कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई स्मृणालय प्राणवायु निर्मिती प्रकल्प व अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ह. भ. प. सावळाराम महाराजा संकुलातील प्राणवायु निर्मिती प्रकल्प, शास्त्रीनगर स्मृणालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, आय वॉर्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, टिटावळामधील मांडा येथील स्व. गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, तेजस्विनी बस व कल्याण डॉ.बिबलती शहर दर्शन बस कल्याण डॉ.बिबलती येथील जैवविविधता उद्यान या प्रकल्पांचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षांचा काळ कठीण होता. जग टप्प झाले असले तरी लोकांच्या हिताची कामे पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाला धन्यवाद देतो. चांगल्या गोष्टींचे व कामांचे कौतुक झालेच पाहिजे. कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल कल्याण डॉ.बिबलती महानगरपालिकेला मिळालेला कोविड इन्व्हेन्शन अवॉर्ड हे त्यांनी आपल्या कामाने कमावले आहे.

इंडिया होम लोन लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय : ५०७/ ५०४ ए, ५ वा मजला, निर्मल एक्स्टरेसी, जटाशंकर जोसा रोड, मुलुंड, पश्चिम (मुंबई) महाराष्ट्र ४०० ०८०
सीआयएन : एए ६५१० ईएम एफ १९९० एस ०१९ ४९९
संकेतस्थळ : www.indiahomeloan.co.in इ मेल : cs@indiahomeloan.co.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे कळविण्यात येते की इंडिया होम लोन लिमिटेड याची ३१ वि वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिडीओ) अथवा मान्यताप्राप्त इ-कॉन्फरन्सिंग (ओप्लीए) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला शिवाय एकाच वेळी आयोजित करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीत ऑनलाईन व्यावहारिक मान्यता प्राप्त परियोजनांक दिनांकीत ५ मे २०२० त्याच वाया दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, दिनांकीत १५ जून २०२० आणि १३ जानेवारी २०२१ (एकत्रित उल्लेख एमसीए परियोजनांक) आणि सेबी परियोजनांक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ (सेबी परियोजनांक) यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिडीओ) / अन्य मान्यताप्राप्त इ-कॉन्फरन्सिंग (ओप्लीए) यांच्या माध्यमातून तसेच सामायिक ठिकाणी कंपनी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती दिली आहे. कायदाच्या तत्त्वांनुसार, लिस्टिंग नियम आणि एमसीए तसेच सेबी परियोजनांक अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिडीओ) / अन्य मान्यताप्राप्त इ-कॉन्फरन्सिंग (ओप्लीए) यांच्या माध्यमातून होणार आहे. कंपनी सूचना २०१३ चे कलम ९१ अनुसार आणि त्या अंतर्गत विधानानुसार तसेच सेबी (व्हिडीओ)नियम २०१५ चा विनियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहे त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंधू राहतील. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभशा सभासदांनी मुजब केल्यास घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्यांची नावे एनएसडीएल यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभशाची मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होताना नोंदणीकृत आहेत. ज्या सभासदांनी बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत त्यांना लाभशा ऑनलाईन अदा करण्यात येईल. सभासदांनी बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला बँक खाते तपशील अद्ययावत केलेले असणे गरजेचे आहे. दुरुस्त इ मतदान सूचना २०१९ चा नियम ५२ याने अनुसरून कंपनीच्या सभासदांना नोंद पुरविका आणि हस्तपुस्तक पुरविकांवर **२३ सप्टेंबर २०२१ ते २३**